Caprihans India Limited

Shivsagar Estate Block D Dr. Annie Besant Road Worli Mumbai - 400 018 India Tel (91) 22 3047 8664 / 665 Email : cil@caprihansindia.com GSTIN - 27AAACC1646F1Z0 CIN - L29150MH1946PLC004877 www.caprihansindia.com



27th Aug 2020

The Secretary
BSE Limited
Dept of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Tower
Dalal Street
Mumbai - 400 001.

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement for transfer of equity shares to IEPF Authority

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of notice published in newspaper of Mumbai edition viz. Free Press Journal (English) and Navshakti (Regional language) on August 21, 2020 as required under IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules), inviting attention of concerned shareholders to lodge their claims in respect of unclaimed dividends of the, Company for last seven consecutive years, failing which their shares would be transferred to Investor Education and Protection Fund Authority, in accordance with Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rules.

For Caprihans India Limited

(Pritam Paul)

Company Secretary

Rutan Poul

Regd. Office: Block D, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018

E-mail: cil@caprihansindia.com • Website: www.caprihansindia.com

Telephone: 022 2497 8660/61 | CIN: L29150MH1946PLC004877

NOTICE

lotice is hereby given to the Shareholders of the Company that pursuant to the provisions

of Section 124(6) of the Companies Act, 2013 and Investor Education and Protection Fund

Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund Rules, 2016), which have come into

effect from 7th September, 2016, shares on which dividend has not been paid or claimed fo

seven consecutive years or more, then such shares are to be transferred to Investor

Education and Protection Fund (IEPF), a Fund constituted by the Government of India

Hence all the underlying shares in respect of which dividends are not claimed/paid for las

seven consecutive years starting from the year 2012-2013 have to be transferred to IEPF

Shareholders who have not claimed their dividends from the year 2012-2013 can write to

or contact our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS. Marg, Vikhrol

(West), Mumbai - 400083, Tel No.: (022) 49186270, e-mail: <u>iepf.shares@linkintime.co.in</u>

on or before 29th October 2020 for further details and for making a valid claim of for the

In case no valid claim has been made on or before 29th October 2020, the shares in respec

of which the dividends are lying unpaid/ unclaimed will be transferred to IEPF Suspensi

The Company has sent individual notices through registered/speed post to the available

addresses of the shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive

ears starting from the year 2012-2013, advising them to claim the dividends expeditiously

or the year 2012-2013 to 2018-2019. Unpaid Dividend for the year 2012-13 has alread

Further in terms of Rule 6(3) of the Investor Education and Protection Fund Authority

(Accounting, Auditing, Transfer and Refund Rules, 2016), the statement containing the details of name, address, folio number, demat account number and number of shares due

or transfer is made available in our website <u>www.caprihansindia.com</u> for information and

In case the concerned shareholders wish to claim the shares after the transfer to IEPF.

separate application has to be made to the IEPF by filing e-form no. IEPF-5, as prescribed

For Caprihans India Limite

Company Secretary

under the said Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

under Section 125 of the Companies Act, 2013.

A/c as per the aforesaid mentioned Rules.

ınclaimed dividends.

A/c on an appropriate date.

peen transferred to IEPF account.

necessary action by the shareholders.

Place : Mumbai

Dated: 19th August, 2020

(PUBLIC NOTICE)

This is to inform the public at larg that I am in the process of investigating the title of GALA PREMISES mentioned in the schedule below as my client is in the process of purchasing the said GALA PREMISES from the owner MR. MAHENDRA R.

Any person or persons having any claim, interest in respect of the said GALA PREMISES by way of charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the days from the date of publication of the notice in writing alongwith the documentary evidence, failing which my client will proceed to complete all the legal formalities required to be completed to purchase the said GALA PREMISES mentioned in the schedule below without any reference to any claim/s and such claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice, will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and

SCHEDULE OF PROPERTY

Gala No. 8, On The Ground Floor, Adm 940 Sq. Ft Carpet Situated At Satvam ndustrial Estate, Plot No. 5, S. No. 71 And 72, Hissa No. 6, Subhash Road, Jogeshwari East, Mumbai 400060

ADVOCATE

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public or pehalf of our clients Mr. Shailesh Swadi and Mrs. Shefali Swadia, present owner of Flat No. 401, C Wing, Indralok Apna Ghar Unit No. 16 CHS. Ltd., Swam Samarth Nagar, Lokhandwala Complex Andheri (W), Mumbai-400 053 (hereinafte

eferred to as "the said flat") are as follows One Mr. Upendraray Swadia i.e. father of Shailesh Swadia had died intestate or 21.12.2017 in Mumbai. The Legal Heirs of Mr. Upendraray Swadia, thereafte entered into a family settlement dated 14.08.2020, whereunder it is agreed that the undivided right, title, interest of Mr Upendraray Swadia in the aforesaid Flat would exclusively belong to Mr. Shailes Swadia.

Any person having claim against / in / t

or upon the said Flat or any part thereof

to the extent of share of Late Upendraray

Swadia either by way of inheritance right

or pre-emption, agreement, contract, sale

mortgage, possession, gift, lease, lien

charge, trust, maintenance. easement or

otherwise, are hereby required to make

known the same in writing alongwith the

supporting documents / evidence to the

undersigned at our Office at 3, Jesia

House, 2nd floor, 137/139, Mody Street

Advocates

... Applicants

Evie is developing a residential project on the said Property known as "Runwal Bliss" which project has been duly registered with the MahaRera as multiple phases and Evie has sold various units in the said residential project.

described in the First Schedule hereunder written.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of Evie Real Estate Private

Limited ("Evie") being a company under the provisions of the Companies Act, 2013 and having its corporate office at 4th Floor, Opp. Sion Chunabhatti Signal, Off. Eastern

Express Highway, Sion East, Mumbai 400 022, to lands bearing (i) CTS Nos. 1004

1005 (part), 1005/1, 1006, 1007/3 (part) and 1009 (part) admeasuring 32,387.59

square meters of Village Kanjur, Taluka Mulund, District Mumbai Suburban situated at

Kanjur Marg (E), Mumbai – 400042 ("**Phase 1 Land"**); (ii) CTS Nos. 1005 (part), 1007(part), 1007/3 (part), 1007/4, 1009 (part), 1009/5, 1009/6, 1010 (part), 101

(part), 1014 (part), 1014/1 to 1014/6, 1017, 1017/1 to 1017/6, 1018 and 1018/1 to

1018/9 admeasuring 53,198.45 square meters ("Phase 2 Land"); and (iv) the

structures/buildings standing/being constructed on the Phase 1 Land and Phase 2

Land ("the Structures"). The said Phase 1 Land and Phase 2 Land are hereinafter

collectively referred to as the "**said Property**". The said Property is more particularly

Late Sir. Mohamed Yusuf Kt., (through the estate of the Mohamed Yusuf Trust) is the lessor of a portion of the said Property as set out in the Indenture of Conveyance and Assignment dated 17th October, 2014 executed between CG and Evie and registered with the office of the Sub-Registrar of Assurances under serial no. 9377 of 2014 (read along with Deed of Rectification dated 13th October 2016 executed between CG and Evie and registered with the office of the Sub-Registrar of Assurances under serial no. KRL-1-10449-2016) and Indenture of Conveyance and Assignment dated 27th October 2015 executed between CG and Evie and registered with the office of the Sub Registrar of Assurances under serial no. KRL-2- 9732 of 2015 (read along with Rectification Deed dated 13th October 2016 registered with the office of the Sub Registrar of Assurances under serial no. KRL-1/10450/2016).

The Tata Power Company Limited is the lessor of a separate portion of the said Property as more particularly set out in the Indenture of Lease dated 21st October 2015 executed between The Tata Power Company Limited, Evie and CG Limited and registered with the office of the sub-registrar of assurances under Serial no. KRL-2-

All and any person/s having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand in respect of the said Property or any part thereof by way of sale, exchange assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, occupation, possession tenancy, sub-tenancy, license, leave and license, care-taker basis, lease, sub-lease, lien, maintenance, easement, other rights through any agreement, memorandum of understanding, joint venture agreement, partnership deed, conveyance deed, writing devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree or order of any authority, court of law, lis pendens, attachment, contract, development rights. FSI or encumbrance or otherwise or any liability, commitment or demand of any nature, howsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at his office at M/s. Wadia Ghandy & Co., 2nd Floor, N.M. Wadia Building, 123, M.G. Road, Fort, Mumbai 400 001 along with email at denzil.arambhan@wadiaghandy.com and tanvi.shah@wadiaghandv.com (in light of the present circumstances concerning the Covid pandemic), within 14 (fourteen) days from the date of publication hereof failing which, any such share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand shall be deemed to have been waived and/or abandoned.

FIRST SCHEDULE (Description of the said Property)

Phase 1 Land:

All those pieces and parcels of land bearing CTS Nos. 1004, 1005(part), 1005/1 1006, 1007/3 (part) and 1009 (part) admeasuring 32,387.59 square meters of Village Kanjur, Taluka Mulund, District Mumbai Suburban situated at Kanjur Marg (E)

On the North by : Municipal Road : Nalla On the South by

On the East by Municipal Road

On the West by Partly by land owned by Crompton Greaves Limited

Phase 2 Land: All those pieces and parcels of land bearing CTS Nos. 1005(part), 1007(part) 1007/3(part), 1007/4, 1009(part), 1009/5, 1009/6, 1010(part), 1013(part)

1014(part), 1014/1 to 1014/6, 1017, 1017/1 to 1017/6, 1018 and 1018/1 to 1018/9 admeasuring 53,198.45 square meters

On the North by 40 Feet wide Municipal DP Road On the South by 60 Feet wide Municipal DP Road On the East by Part of Residential Zone and Forging Compound

Part of the Land retained by Crompton Greaves and Devidayal On the West by Industries

कार्य का नाम

Procurement, laying, jointing, testing δ

ommissioning of D.I K-9 Feeder mains of

12.05 km for various PMAY Sites & design

construction, testing & commissioning of 3

nos. underground Tanks (0.4 ML capacity)

Procurement, laying, jointing, testing & commissioning of D.I K-9 Feeder mains of

0.3 km for overhead tank & design

construction, testing & commissioning of

overhead Tank (3.0 ML capacity of 21 mtr

stg height) and distribution network o

various diameter from 110 HDPE to 600

निविदा प्रपत्र ऑनलाइन क्रय कर जमा करने की दिनाक

प्रकाशन समाचार पत्रों में नहीं किया जाएगा।

जानकारी प्रस्तुत की जाना अनिवार्य होगी।

निविदा ऑनलाइन खोलने की दिनांक (ENVELOPEA/B)

निविदा प्रपत्र के मूल दस्तावेज कार्यालय में प्रस्तुत करने की दिनाक

nd its numping machine

location in Indore City.

mm dia. at Palda.

Dated this 21st day of August 2020

निविदा सूचना क्रमांक: 15/

आमंत्रित की जाती है।

क्र.

Call

2020-21/नर्मदा परि/न पा नि

FOR WADIA GHANDY & CO. **DENZIL ARAMBHAN** PARTNER

नगर पालिक निगम, इन्दोर

संधारण खंड क्रमांक-2, मूसाखेड़ी, इन्दौर

E-mail: ee2_narmada@rediffmail.com, Phone: 0731-2712846

ऑनलाइन निविदा आमंत्रण सूचना

निम्नलिखित कार्य के लिये ऑनलाइन निविदाएं ''लम्पसम्प दर'' निविदा प्रारूप पर पंजीकृत ठेकेदारों से, जो कि आवश्यक अर्हता रखते हो, से

(रुपये में)

13,51,60,001/-

7,64,42,603/-

अनमानित लागत । अमानत राशि । निविदा प्रपत्र

(रुपये में)

6,75,800/

7,64,426/-

MANGALAM DRUGS & ORGANICS LTD.

Regd. Off.: Rupam Building, 3rd Floor, 239, P.D'Mello Road, Near G.P.O., Mumbai - 400 001. CIN: L24230MH1972PLC116413

FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) through various Circulars permitted the holding of Annual General Meeting (AGM) through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM") In compliance with these circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company's ensuing i.e. 47th AGM will be held through VC/ OAVM. As per MCA circulars, the Notice of 47th AGM alongwith the Annual Report for F.Y. 2019-20 is permitted to be sent only by electronic means to those members whose Email- Ids are already registered with the Company/RTA/ Depositories. The Company will also provide the e-voting facility to all its members similar to earlier practices.

Those shareholders whose Email-Id's are already registered with the Company/RTA/Depository, Notice of AGM alongwith Annual Report for F.Y. 2019-20 will be sent to their registered Email Address. In case any shareholder have not yet registered/updated their email address, mobile number, PAN, address changes and bank account details are requested to register/update the same, in respect of shares held in electronic form with the Depository (through their Depository Participants) and in respect of shares held in physical form by writing to the Company at investor@mangalamdrugs.com or Company's Registrar and Transfer Agent-Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in or C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 on or before 27.08.2020.

Date: August 20, 2020

NOTICE

No. DUBAI/Cons/434/MR/20-(64)

Mr. ELDINE MADANRA

CHAKRANARAYAN, S/C

CHAKRANARAYAN MADANRAJ PRAMANIK, Resident of - 2/78,

Sardar Nagar No-1, Sion

Koliwada, Mumbai-400022

INDIA. Present Address-Falaknaz Building, Flat No. 5, Khalid Bin Waleed Road, Bur

Dubai, Dubai, UAE. And Miss

MALTI PANDU, Daughter of

PANDU SILIGURI LAXMIAH

Resident of- 5/ Padmabai Chaw

no.3, Chikuwadi, off link road Boriwali West, Mumbai Pin

400092, Maharashtra, INDIA

Present Address- 703 Tamwee

tower cluster U JLT po box

487350, DUBAI . Above

mentioned Indian National are

Presently residing in UAE have

given notice of intended Marriage

between them under the Foreigr

Marriages Act, 1969. If anyone has any objection to the proposed

Marriage he/ she should file the

same with the undersigned

according to the procedure laid

down under the act/ rule within

thirty days from the date o

(Jitender Singh Negi)

FAX No. 009714-397045

cons3.dubai@mea.gov.ii Homepage: www.cgidubai.gov.in

दिनाक: 17 08 2020

समय सीमा

12

माह

12

माह

ऑनलाइन

निविदा क्र.

2020_

UAD

102327

2020

UAD_ 102353

का मूल्य

50,000/

20,000/-

18 08 2020 से 16 09 2020 तक

18 09 2020 साय 17:30 बजे तक

17.08.2020-10:30 बजे के पश्चात

कार्यपालन रांत्री सधारण खण्ड क्रमाक-02, मूसाखेड़ी, इन्दौर

ge Office & Consul (Consular & Labour Consulate Genral of India P.O. BOX: 737, DUBAI (U.A.E.

Email: cons1.dubai@mea.gov.ir

sd/

publication of this notice.

Place: Mumbai

For Mangalam Drugs & Organics Limited

Geeta Karira Company Secretary & Compliance Officer

MIRAYA REALTY PRIVATE LIMITED

Regd. Office: 1st Floor, Serendipity, G Block BKC, Off Bharat Nagar Road, Near ONGC Colony,Bandra East, Mumbai - 400 05'
Tel. No.: +91 2261919900 Email: info@forumprojects.in CIN: U70102MH2014PTC256834

Audited financial results for the half year and year ended 31st March 2020

				ıA)	nount in Rupees)
	Particulars	6 months ended 31st March 2020	6 months ended 31st March 2019		Year ended 31st March 2019
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	-	•	-	-
	Loss from ordinary activities before tax	(194,092,187)	(160,348,661)	(515,577,274)	(267,557,193)
3	Loss for the period after tax	(194,092,187)	(160,348,661)	(515,577,274)	(267,557,193)
4	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	1,00,000	1,00,000	1,00,000	1,00,000
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)	-	i	(784,927,998)	(269,350,724)
6	Net worth	-		(784,927,998)	(269,250,724)
	Paid up debt capital	84,40,00,000	84,40,00,000	84,40,00,000	84,40,00,00
8	Outstanding Redeemable Preference Share	-	•	-	
9	Debt Equity Ratio	-		-	
10	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) basic and Diluted:	(19409.22)	(16034.87)	(51557.73)	(26755.72)
11	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) basic and Diluted:	(19409.22)	(16034.87)	(51557.73)	(26755.72)
12	Capital Redemption Reserve (Refe note 4 below)	-	-	-	-
13	Debenture Redemption Reserve (Refe note 4 below)	-	·	-	-
14	Debt Service Coverage Ratio (Refe note 4 below)	-	-	-	
15	Interest Service Coverage Ratio (Refe note 4 below)	_	-	_	_

The above is an extract of the detailed format of annual audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of annual Financial Results are available on the website of the Bombay Stock Exchange and can be accessed on https://www.bseindia.com/corporates.html.

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on https://www.bseindia.com/corporates.html.

The above results have been prepared in accordance with guidelines issued by Securities and Exchange Board of India ('SEBI') and the Indian Accounting Standards [Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013. The Company has adopted Ind AS 116 'Leases' effective from 1st April 2019, as notified by the Ministry of Corporate Affairs in the Companies (Indian Accounting Standard) Amendment Rules, 2019. The adoption of this standard did not had any impact on the profit for the year ended 31st March 2020.
These ratios are not calculated on account of (i) Negative net worth of the Company, (ii) Negative balance of profit after

tax but before interest and depreciation, and (iii) Negative balance of profit from operations before other Income. Interest

The detailed results have been reviewed by the Audit Committee and were approved by the Board of Directors at the meeting held on 14th August 2020.

Place: Kolkata Date: 14th August, 2020.

Vikas Pasar Director DIN: 03606730

Description of Property

Pune Branch: Sterling Plaza, Ground Floor, Opp. Sai Petrol Pump, J. M. Road, Pune - 411 004

Codename Bluemoon, Opp. Hard Rock Café, Pandurang Budhakar Marg,

AXIS BANK LTD. Mumbai Branch: 3rd Floor, Gigaplex, NPC – 1, TTC Industrial Area, Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai – 400 708.

Corporate Office: "Axis House", C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai-400025. Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad – 380006.

E-Auction Sale Notice For Sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8(6) read

with Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the $below \, described \, immovable \, property \, is \, mortgaged/charged \, to \, the \, secured \, creditor, \, the \, physical \, possession \, of \, the \, secured \, creditor, \, the \, physical \, possession \, of \, the \, secured \, creditor, \, the \, physical \, possession \, of \, the \, secured \, creditor, \, the \, physical \, possession \, of \, the \, the$

which has been taken by the Authorised Officer of Secured Creditor will be sold on "As is where is". "As is what is" and "Whatever there is" on 15/09/2020 for recovery of 1) Rs. 3,84,65,187/- (Rupees Three Crore Eighty Four Lakh Sixty Five Thousand One Hundred and Eighty Seven Only) and 2) Rs. 3,31,38,533/-(Rupees Three Crore Thirty One Lakh Thirty Eight Thousand Five Hundred and Thirty Three Only) as on 06/02/2019 as per demand notice dated 06/02/2019, plus future interest and charges w.e.f. 07/02/2019 to the secured creditor from Narayan Kishanchand Hemnani & Geetika Narayan Hemnani . The reserve price will be for Property No. 1 is Rs. 4,62,21,300/- and for Property No. 2 is Rs. 3,77,78,400/- and the earnest money deposit will for Property No. 1 is Rs. 46,22,130/- and for Property No. 2 Rs. 37,77,840/-. Please refer the appended auction schedule for necessary details:-

Auction Schedule
1. All the piece and parcel of Flat No. A7303, 73 RD Floor, ALLURA, Lodha

	Worli, Mumbai 400018. Property bounded as per revenue record. (Flat Area-admeasuring 1052 Sq. Ft. Carpet area)
	2. All the piece and parcel of Flat No. A7304, 73 RD Floor, ALLURA, Lodha Codename Bluemoon, Opp. Hard Rock Café, Pandurang Budhakar Marg, Worli, Mumbai 400018. Property bounded as per revenue record. (Flat Area-admeasuring 853 Sq. Ft. Carpet area)
Known Encumbrances	Builder Dues, The unpaid charges towards electricity, maintenance, tax etc. if any, as applicable.
Bid Incremental Amount	In the multiple of Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
Last Date, Time And Venue For Submission of Bids With Sealed Offer/ Tender With EMD	Till 14/09/2020 latest by 04:00 P.M. at Axis Bank Limited, Axis Bank Ltd, Gigaplex, 3 rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Airoli, Navi Mumbai – 400708 addressed to Mrs. Shilpa Wagh.
Date, Time For Opening of Bids.	On 15/09/2020 at 11.00 a.m. at Axis Bank Limited, at Axis Bank Ltd, Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Airoli, Navi Mumbai-400708
Inspection of Properties	Please contact to Mrs. Shilpa Wagh 7710031984 within office hours from 9.30 AM to 04.00 PM on working days.
Cost of Tender / Bid Cum Auction Form	Rs. 250/-
Return of EMD of Unsuccessful Bidders	Within Seven working days from the date of Auction.
Last Date For Payment of 25% of Accepted Highest Bid For Confirmed Successful Bidder (inclusive of EMD)	The payment should be made latest by next working day from the date of bid confirmation.
Last Date For Payment of Balance 75% of Highest Bid	Within 15 days from the date of bid/Sale Confirmation
	Loan Details
Date of Demand Notice U/SEC. 13(2) of SARFAESIAct	06/02/2019
Amt. of Demand Notice U/s-	1. Rs. 3,84,65,187/- (Rupees Three Crore Eighty Four Lakh Sixty Five

13(2) of SARFAESIAct (in Rs.) Thousand One Hundred Eighty Seven Only) as on 06/02/2019 2. Rs. 3,31,38,533/- (Rupees Three Crore Thirty One Lakh Thirty Eight Thousand Five Hundred Thirty Three Only) as on 06/02/2019 Date of Physical Possession 03/12/2019

Publication Date of 06/12/2019 Possession Notice This notice should also considered as 15 days notice to the borrower(s) / Co borrower(s) / Guarantor(s)

under Rule 8 (6) Read with Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the secured creditor's website i.e. https://www.axisbank.com/auction-retail.

For inspection of the properties or for any other assistance, the intending bidders may contact Bank Officer Mrs. Shilpa Wagh/ Mr. Sourabh Medhekar / Mr. Ajit Singh of the Bank at Contact No - 7710031984 / 9960778877 / 9970273084 or may visit the branch at Axis Bank Limited, Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708 during office hours from 9:30 A.M. to 4:00 P.M.

Sd/-

Authorized Signatory

The bid is not transferable. Date : 21/08/2020

Fort, Mumbai 400 001 within 15 days from the date of Publication hereof failing which our clients shall be entitled to continue to be the exclusive and 100% owners of the said Flat. Sd/

ANIKET NERURKAR

Date : 21.08.2020 M/s. Flavia Legal Place : Mumbai

24, Sai Estate, Amboli, Opp. Idbi Bank, Ceasar Road, Andheri (W), Mumbai 400058 District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority, Under Section 5A of the

Maharashtra Ownership Flats Act. 1963. MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai – 400 051

Application No.53 of 2020

Prakash Apartment Co-operative Housing Society Ltd. Bandivali Hill Road, Jogeshwari (West),Mumbai – 400 102.

Mr. Ramkishor Singh Kunjbihari Singh, Last Know Address : C.T.S. No.75/B, Survey No.22, Hissa No.1, Village Bandivali,

Taluka Andheri, Bandivali Hill Road Jogeshwari (W), Mumbai - 400 102, M/s. Prakash Builders. Kunj Niwas, Sahakar Road

Jogeshwari (West), Mumbai - 400 102. M/s. Fairmont Constructions Pvt. Ltd., Vastu Prestige, 201-202, Near Fame Adlabs,

Andheri (West), Mumbai - 400 053.

...Opponents PUBLIC NOTICE

1. Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned The Applicant has prayed for grant of certificate of entitlement of Unilateral Deed of

Conveyance of all that piece and parcel of land Survey No.22, Hissa No.1, corresponding to C.T.S. No.75/B admeasuring 1321.36 Sq. Mtrs. or thereabout alongwith 198.20 Sq. Mtrs. in R. G. out of totally admeasuring 2752.9 Sq. Mtrs., alongwith the proportionate undivided share of all other common properties, facilities, amenities in the Village Bandivali, Taluka Andheri in Mumbai Suburban District ir favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 07.09.2020 at 3.30 p.m.

The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on **07.09.2020** at **3.30 p.m.** before the undersigned together with any documents, he / she / they want/s to produce in support of his/her objection/claim demand against the above case and the applicant /s is / are advised to be present a that time to collect the written, if any filed by the interested parties.

If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963



Corporate Office :ICICI Bank Towers Bandra-Kurla Complex, Mumbai-400 051, India Tel.: (91-22) 2653 1414, Fax: (91-22) 2653 1122 Regd. Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara 390007, India Website www.icicibank.com CIN:: L65190GJ1994PLC021012

POSSESSION NOTICE Whereas, The undersigned being the authorized officer of ICICI Bank Limited under the SARFAESI Act and in exercise of the powers conferred under section 13(2) and section 13(12) of the SARFAESIAct read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("the Rules") issued a demand notice dated May 7, 2018 calling upon Gitanjali Gems Limited, Mr. Mehul Choksi, Ms. Priti Choksi, Ms. Guniyal Choksi, Decent Securities and Finance Limited, Decent Investment and Finance Limited, Priyanka Gems Private Limited, Rohan Diamonds Private Limited, Mozart Trading Private Limited , Partha Gems LLP, Hyderabad Gems SEZ Limited, Nashik Multi Services Limited, Gili India Limited and Nakshatra Brands Limited to repay the amount mentioned in the demand notice being INF 4,825,710,246/- (Rupees Four Thousand Eight Hundred Twenty Five Million Seven Hu and Ten Thousand Two Hundred and Forty Six Only) as on March 31, 2018 together with further interest and other charges within 60 days from the date of receipt of the said notice. For the purposes of this possession notice under Section 13(4) of the SARFAESI Act, Decent ent and Finance Limited is hereinafter referred to as the "Borrower'

Further, the respective authorized officers of the following banks under the SARFAESI Act and in exercise of the powers conferred under section 13(2) of the SARFAESIAct read with Rule 3 of the Rules have also issued demand notices calling upon the Borrower to repay the espective amounts with further interest and other charges within 60 days from the date of the receipts thereof, the details of which are as follows:

		(in INR.
Details of the Bank	Date of demand	Amount under demand notice
Bank of Baroda (Erstwhile Dena Bank)	21-Apr-18	95,89,27,000.00
Bank of Baroda (Erstwhile Vijaya Bank)	2-May-18	54,45,40,615.15
Bank of India	17-Jul-18	175,74,10,936.82
Bank of Maharashtra	25-May-18	244,532,247.67
Canara Bank	12-Mar-18	194,31,73,224.63
Canara Bank (Erstwhile Syndicate Bank)	4-Apr-18	220,75,02,632.95
Central Bank of India	2-Jun-18	261,30,31,617.94
Exim Bank	25-Jul-18	118,59,70,409.15
Indian Bank (Erstwhile Allahabad Bank)	26-Apr-18	486,22,12,827.63
Indian Overseas Bank	9-Apr-18	168,20,72,321.87
Jammu & Kashmir Bank	7-Aug-18	125,14,90,001.97
Laxmivilas Bank	12-Jun-18	32,19,54,015.80
Punjab & Sind Bank	25-May-18	42,74,88,749.82
Punjab National Bank	7-Mar-18	2,54,86,55,931.44
Punjab National Bank (Erstwhile Oriental Bank of Commerce)	22-Mar-18	111,11,59,217.48
SBM Bank (Mauritius) Ltd	28-Feb-18	77,17,03,095.76
Union Bank (Erstwhile Andhra Bank)	23-Apr-18	260,53,63,006.74
Union Bank (Erstwhile Corporation Bank)	27-Jul-18	377,29,25,834.12
The above mentioned banks along with I	ICICI Bank Limited are h	ereinafter referred to a

"ICICI Bank Consortium" ICICI Bank Limited being the lead bank of the ICICI Bank Consortium, has been authorized b ILCLIBANK LIMITED DEING THE EACH DAIK Of THE FLAT HARM CONSORTIUM, HAS DEEN AUMOITZED BY the members of the ICICI Bank Consortium namely, Allahabad Bank, Bank of Maharashtra, Central Bank of India, Corporation Bank, Dena Bank, EXIM Bank, IDBI Bank, Jammu and Kashmir Bank, Oriental Bank of Commerce, Punjab National Bank, State Bank of India, Syndicate Bank, United Bank of India, which constitute more than 60% in value of the amount outstanding from the Borrower under section 13(9) of the SARFAESIAct, to exercise further action by way of enforcement of securities by taking possession and selling the secured

assets as per the SARFAESIAct and the Rules. The Borrower having failed to repay the amounts under the demand notices, notice is hereby given to the Borrower in particular and the public in general that the undersigned has taken possession of the immovable property described herein below in exercise of powers onferred on him under Section 13(4) of the SARFAESIAct read with Rule 8 of the Rules or this 17th day of August of the year 2020.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to charge of ICICI Bank Consortium for an amount of INR 35,63,58,23,932.12 and interest thereon. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of SARFAESI

Act, in respect of time available, to redeem the secured assets DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel of the Office Premises bearing No. A/1, adm 5,000 sq. ft. Super Built up area as open-to-sky terrace admeasuring about 5086 square feet Super Built up area on the third floor of Tower A, together with 12 car parking spaces bearing Nos. 63, 64 and 65 on the Ground Floor Nos. 91, 92, 93, 94, 95 & 96 in the Basement I and Nos. 71, 103 and 104 in Basement II of the Building known as "Laxmi Towers" of "Laxmi Finance & Leas Companies Commercial Premises Co-Op Society Ltd.", situated at Plot No. C-25 at G-block Bandra Kundra Complex, Bandra (East), Mumbai - 400051, constructed on ALL THAT piece and parcel of land bearing C.T.S. No. 4207 of Village Kolekalyan, Taluka – Andheri in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban within limits of Municipal Corporation of Greater Mumbai and is owned by Decent Investment and Finance Limited and bounded by:

On the North: Bharat Dimond Borse (BDS) office third On the East: LIFT

On the South: STAIRCASE On the West: LIFT

(Authorized Officer) ICICI Bank Limited

TRIOCHEM PRODUCTS LIMITED CIN No.: L24249MH1972PLC15544, www.triochemproducts.com Read Off: Samhhaya Chamber 4th Floor Sir P.M. Road Fort Mumbai - 400 001 Extract Of Statement Of Unaudited Financial Results For The Quarter Ended 30th June 2020

टिप: विस्तृत निविदा विज्ञप्ति एवं अन्य दस्तावेज देखने एवं डाउनलोड करने के लिये https://mptenders.gov.in पर सुविधा उपलब्ध है।

नोट: (1) उपरोक्त निविदा में भविष्य में होने वाले समस्त संशोधनों को केवल विभागीय वेबसाइट पर प्रकाशित किया जायेगा एवं इनका

(3) लिफाफा A एवं B में विभाग द्वारा चाही गई जानकारी अनुसार जानकारी पाये जाने पर ही लिफाफा C खोला जाएगा।

(2) निविदा तीन लिफाफा पद्धति पर आमंत्रित होकर, तद्नुसार ही प्रस्तुत की जाना होगी। तीनों लिफाफों में निम्नानुसार

				(Rs. in Lakhs
		Quarter	Quarter	Quarter	Year
	Particulars	Ended	Ended	Ended	Ended
Sr. No. 1 2 3 4 5 6 7 8		30-Jun-20	31-Mar-20	30-Jun-19	31-Mar-20
		Audited	Unaudited	Unaudited	Audited
1_	Total Income from operations	1.30	1,181.04	52.76	2,049.81
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(35.31)	285.48	(38.91)	455.18
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(35.31)	285.48	(38.91)	455.18
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(26.50)	212.80	(28.13)	340.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /				
	(Loss) for the period (after tax) and other Comprehensive				
	Income (after tax)]	0.09	0.02	-	(0.22)
6	Equity share capital (Face value Rs.10/- per share)	24.50	24.50	24.50	24.50
7	Other Equity				1,193.14
8	Earnings per share (of Rs.10/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	a) Basic (not annualized)	(10.82)	86.86	(11.48)	138.89
	b) Diluted (not annualized)	(10.82)	86.86	(11.48)	138.89
Not	001			· · · · · ·	

The above unaudited financial results of the Company for the quarter ended June 30,2020 have been reviewed by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on 20.08.2020
 The Audited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ins AS), the provisions of the Companies Act,2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange

Board of India (SEBI).

Board of India (SEBI).

3) The Company operates in single segment only, i.e. chemical and pharmaceuticals, the disclosure requirement of Indian Accounting Standard (IND AS-108) "Segment Reporting" is not applicable.

4) The figure for quarter ended 31st March, 2020 are the balancing figures between audited figures of the full financial year 31st March, 2020 and the reviewed year-to-date figures up to the third quarter of the relevant financial year.

5) The Company continues to closely monitor the impact of the COVID-19 pandemic on all aspects of its business, including how it will impact its customers, employees, vendors and business partners. The management has exercised due care, in concluding on significant accounting judgements and estimates, inter-alia, recoverability of receivables, assessment for impairment of investments, intangible assets, inventory, based on the information available to date, both internal and external, while preparing the Company's financial results for the quarter ended 30th June, 2020.

6) The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make them

The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make ther comparable wherever necessary.

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of consolidated financial results an available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website www.triochemproducts.com

Place : Mumbai Dated: 20 August, 2020

FOR TRIOCHEM PRODUCTS LIMITED

RAMU S. DEORA DIRECTOR & CEO DIN: 00312369

जाहार सूचना

सामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, कै. श्री. प्रकाश अस्सदोमल तलरेजा हे त्यांच्या फ्लॅट क्र. ७, बिल्डिंग क्र. १७, बी- विंग, ३रा मजला, चेंबुर नवजिवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., ३४, आर. सी. मार्ग, मेहल रोड, चेंबुर, मुंबई-४०००७४ चे मालक आणि दिनांक २९.०३.२०१७ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. २६५ अंतर्गत विभिन्न क्र. २६६१ ते २६७० धारक प्रत्येकी रू. ५०/- चे १० नविन शेअर्स धारक सदर सोसायटीचे सभासद होते. (यानंतर सदर मिळकत क्र. ? असा उल्लेख).

कै. श्रीम. लाजा अस्सुदोमल तारवानी (तलरेजा) या फ्लॅट क्र. २, बिल्डिंग क्र. ४ए, तळमजला, चेंबुर नवजिवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., ३४, आर. सी. मार्ग, मेहल रोड, चेंब्र, मुंबई-४०००७४ चे मालक आणि त्या दिनांक १२.०४.२०१७ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ५० अंतर्गत विभिन्न क्र. ४९१ ते ५०० धारक प्रत्येकी रू. ५०/- चे १० नविन शेअर्स धारक सदर सोसायटीतच्या सभासद होत्या. (यानंतर सदर मिळकत क्र. २ असा उल्लेख).

की, कै. श्री. प्रकाश अस्सुदोमल तलरेजा यांचे ०५.०३.२०२० रोजी निधन झाले असून त्यांच्या मागे त्यांची पत्नी सौ. गीता प्रकाश तलरेजा आणि मुलगा श्री. करण प्रकाश तलरेजा हे त्यांचे मात्र कायदेशीर वारसदार, कायदेशीर प्रतिनिधी आहेत जे वरील नमुद मिळकत क्र. १ मधील सर्व शेअर. हकावर दावा करू शकतात.

कै. श्रीम. लाजा अस्सुदोमल तारवानी (तलरेजा) यांचे ०३.०२.२००३ रोजीस मुंबई येथे निधन झाले. त्यांचे कायदेशीर वारसदार कै. श्री. अस्सुदोमल टी. तलरेजा- पती (३१.१२.१९८७ रोजीस निधन), कै. मुकेश अस्सुदोमल तलरेजा- मुलगा (अविवाहीत) दि.२२.०९.२०१७ रोजीस निधन, सौ. दीपा नरेंदर ददलानी (उर्फ-मीना अस्सुदोमल तलरेजा)- मुलगी आणि कै. श्री. प्रकाश अस्सुदोमल तलरेजा- मुलगा (०५.०३.२०२० रोजीस निधन). आता श्रीम. लाजा अस्सुदोमल तारवानी (तलरेजा) यांनी सोडुन दिल्याच्या विलेखात प्रवेश केला आहे.

सर्व व्यक्तींना सदर शेअर्स आणि दोन्ही मिळकती म्हणजेच मिळकत क्र. १ आणि मिळकत क्र. २ च्यासंदर्भात, मध्ये किंवा विरोधात कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, निर्वाह, कब्जा, कुळवहिवाट, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे निम्नस्वाक्षरीकारांना आणि / किंवा सदर सोसायटी म्हणजेच चेंबर नवजिवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., ३४, आर. सी. मार्ग, मेहल रोड. चेंबुर, मुंबई-४०००७४ यांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसर केल्यास. त्यानंतर प्राप्त झालेले दावे हे ह्यात नसल्याचे, त्यागित आणि परित्यागित समजले जातील. मुंबई, दिनांक १९ ऑगस्ट, २०२०

(मोहिनी टी. कुंदनानी) वकील उच्च न्यायालय, टी/१०८/१, इंलक्स हॉस्पिटल रोड, चेंब्र कॉलनी, चेंब्र, मुंबई-४०० ०७४.

जाहीर सूचना

माझे अशील श्री. हरजीत सिंग जसवंत सिंग ओभान हे बिल्डिंग क्र. १०/ए, चेंबुर गुलमर्ग सीएचएस लि., आर.सी. मार्ग, चेंबुर, मुंबई-४०० ०७१ चे मालक

श्री. यशपाल बनारसीलाल खानिजो यांना सिंधी नगर सीएचएस लि. द्वारे १३.०८.१९७२ रोजीस सदर सोसायटीचे सभासद म्हणुन मान्यता दिली. तपशील अनु क्र. ६९ येथे सोसायटी रजिस्ट्रार मध्ये आहे. २८.०७.१९७४ रोजीस सदर फ्लॅट हा श्री. हरबिंदर सिंग एस. सचदेवा यांच्या नावामध्ये हस्तांतरीत केला. तपशील अन् क्र. ८६ येथे सोसायटी रजिस्ट्रार मध्ये आहे. सोसायटीचे मुळ नाव हे सिंधी नगर सीएचएस लि. होते आणि १९७६ पासून पुढे हे नाव को-ऑपरेटिव्ह सोसायटीज, मुंबईच्या जिल्हा डेप्युटी रजिस्ट्रार द्वारे जारी १९४८ च्या नोंदणी क्र. बी-५०८ च्या प्रमाणपत्राप्रमाणे चेंबुर गुलमर्ग सीएचएस लि. ह्यात बदलण्यात आले. १८/०८/१९७४ रोजीस सदर फ्लॅट सौ. चरनकौर रुलियाराम रीहल यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आला. तपशील अनु क्र. ९१ येथे सोसायटी

रजिस्टार मध्ये आहे. माझ्या अशीलांकडे कागदपत्र म्हणजेच दिनांक २६.०९.२००८ रोजीच्या रजिस्ट्रेशन क्र. बीडीआर-३-०७१८९-२००८ धारक उप-रजिस्ट्रार, कुर्ला-३ च्या कार्यालयासह नोंदणीकृत दिनांक २६.०९.२००८ रोजीचे घोषणापत्र आणि सौ. चरनकुमार रुलियाराम रीहल यांच्यामधील दिनांक ०२.०७.१९९३ रोजीचा विक्रीचा करार हे आहेत. फ्लॅट हा ३०.०९.१९९३ रोजीस अनु क्र. १५७ येथील सोसायटी रजिस्ट्रार मधील तपशीलानुसार माझ्या अशीलांना हस्तांतरीत केला होता. सोसायटीने शेअर प्रमाणपत्र धारक क्र. ३० च्यासह विभिन्न क्र. १४६ पासून १५० माझ्या अशीलांना जारी केले असुन माझ्या अशीलांकडे सौ. चरणकौर रूलियाराम रीहल यांना फ्लॅट हस्तांतरीत करण्यापूर्वीचे वरील नमुद कोणतेही कागदपत्र नाहीत आणि माझ्या अशीलांकडुन फलॅट क्र. ए-१० संदर्भातील पूर्वीचे कागदपत्र हे हरविले/ गहाळ झाले असून अथक प्रयत्नांनतरही शोधुन सापडण्यासारखे नाहीत आणि माझे अशील कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करण्यात असमर्थ

माझे अशील आता कोणत्याही प्रस्थापित खरेदीदाराला सदर फ्लॅट विक्री, हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

सर्व व्यक्तींना सदर फ्लॅटच्या संदर्भात. मध्ये किंवा विरोधात कोणताही दावा जसे की, विक्री. अदलाबदल. गहाण. प्रभार. बक्षीस. विश्वस्त, निर्वाह, कब्जा, कळवहिवाट, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे निम्नस्वाक्षरीकारांना आणि/ किंवा माझे अशील श्री. हरजीत सिंग जसवंत सिंग ओभान यांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, त्यानंतर प्राप्त झालेले दावे हे ह्यात नसल्याचे, त्यागित आणि परित्यागित समजले जातील.

मुंबई, दिनांक १९ ऑगस्ट, २०२०

जीएलएन१६०५४३८

जीएलएन१६८३३२७

जीएलएन१६९६४००

जीएलएन१७१८६७९

(मोहिनी टी. कुंदनानी) वकील उच्च न्यायालय, टी/१०८/१, इंलक्स हॉस्पिटल रोड, चेंबुर कॉलनी, चेंबुर, मुंबई-४०० ०७४.

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, कै. श्री. हरजिवन अंबाराम मिस्त्री यांचे दि. ०५.०७.२०१७ रोजीस निधन झाले आणि त्यांचे फ्लॅट क्र. १०४/डी, बिल्डिंग क्र. २, शिवम सीएचएस लि., साई करिश्मा कॉम्प्लेक्स, जांगिद एन्क्लेव्ह, मिरा रोड (पू.), ठाणे-४०१ १०७ करिता ५०% कायदेशीर मालकी हक होते. कै. हरजिवन यांचे कायदेशीर वारसदार त्यांचा मुलगा म्हणजेच संदीप हरजिवन मिस्त्री, हर्षद हरजिवन मिस्त्री आणि त्यांची मुलगी सौ. हेतल प्रदीप वादगमा होते. हर्षद आणि हेतल यांनी नोंद क. टीएनएन४-३८०४-२०२० अन्वये दि १७.०८.२० रोजी सोडून दिल्याचा विलेख निष्पादित करून त्यांचा भाऊ संदीप हरिजवन मिस्त्री यांच्या नावे फ्लॅट क्र. १०४/डी करीताचे त्यांचे ५०% कायदेशीर हक्क/शेअर्स स्वाधीन केले म्हणून तो आता वरील नमूद मिळकतीच्या १००% हक आणि निर्विवादित मालकीचा धारक बनला आहे. आता संदिप हरजिवन मिस्त्री हा वरील नमूद फ्लॅट क्र. १०४/डी मिळकतीची विक्री करण्यास इच्छुक आहे म्हणून तो सोसायटी/बिल्डर द्वारे त्याच्या नावावरील ५०% हक्काचे फ्लॅट क्र. १०४/डी च्या हक/शेअर्स च्या हस्तांतरणाकरिता दावे, कोणतेही हक, हितसंबंध किंवा आक्षेप असल्यास ते या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत मागविले आहेत. कोणताही दावेदार असल्यास त्यांनी तसे लिखित सर्व पुरक मुळ कागदपत्रासह कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे त्यागित समजले जातील आणि बंधनकारक नसतील. सही/-

विरेंद्र ए. जलान वकील, उच्च न्यायालय कार्यालय: दुकान क्र. १३, न्यू स्टार क्रिस्टल सीएचएस

@ pnb Housing

Ghar Ki Baat दू.: ०११-२३४५२००, वेबसाईट : www.pnbhousing.com सीआयएन:क्रएल६५९२२डीएल१९८८पीएलसीओ३३८५६

परिसराच्या स्थलांतरणाकरिता सूचना जे संबंधीत आहेत त्यांच्यासाठी

सर्वसामान्य जनतेला सदर सुचना देण्यात येते की, आम्ही सदर कार्यालय परिसर दिनांक २१ ऑगस्ट, २०२० रोजीस किंवा पूर्वी स्थलांतर करीत आहेत.

३०७, तिसरा मजला, सुरतवाला मार्क प्लाझो, हिंजेवाडी, पुणे, महाराष्ट्र-४११०५७ लॅण्ड लाईन क्रमांक - ७४१००६५९५०/८२९१४४९५४२

नवी पत्ता (येथे स्थलांतर) ३०२, तिसरा मजला, घीवाला कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, चिंचवड, महाराष्ट्र-४११०३३ लॅण्डलाईन क्रमांक : ०२०-६३१०५४००

्तुम्ही श्री. निखिल अग्रवाल (ब्रान्च बिझिनेस इन्चार्ज) संपर्क क्र. : ९५११९१११९० याना संपर्क करू शकत



कानकिया पोलीस स्टेशन जवळ, मिरा रोड

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपरिशन लिमिटेड **राष्ट्रीय कार्यालय:** एचडीआयएल टॉवर, बी-विंग, ६ वा मजला, अनंत कानेकर मार्ग, स्टेशन रोड बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१.

क्षेत्रीय कार्यालय: दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि., २ रा आणि ३ रा मजला, आर्केड, रुस्तमजी एकर्स, दहिसर पश्चिम, मुंबई-४०० ०६८.

परिशिष्ट IV कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता नियम ३ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे निर्गमित मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांस सूचनेत नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सुचनेच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. तारण मत्तांचे विचामेचनासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरत्तदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकत यांच्याशी व्यवहार करू नये व मिळकत यांच्याशी केलेला कोणताही व्यवहार हा डीएचएफएल यांस खालील नमट रक्कम आणि व्याजासाठी भाराअधीन राहील

कर्जदार/हमीदाराचे नाव (शाखेचे नाव)	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	कब्जाची तारीख	
(कर्ज कोड क्र. ०००३५९५७/०००३६३२८) मुंबई मेट्रो शाखा) सुमतीचंद तोलामल गौती (कर्जदार)	मिळकतीचे वं ते भाग आणि विभाग - फ्लॅट क्र. १२०१ ते १२०५, १२ वा मजला, लोढा कोस्टेरिया कंडोमिनियम, मुकेश चौक समोर, नेपिअन सी रोड, मलबार हिल, मुंबई, मुंबई उपनगर, महाराष्ट्र - ४००००६	सत्त्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सहा आणि पैसे शून्य मात्र आणि २५.१०.२०१९ करिता रु. २१,४५,९५,७४५/– रुपये एकवीस करोड	१९.०८.२०२	
दिनांक: २१.०८.२०२० ठिकाण: मुंबई		सही/- (प्राधि दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉ		

kotak*

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नों. कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई- ४०० ०५१. कॉर्पोरेट कार्यालय: कोटक इन्फिनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी पार्क, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७, www.kotak.com

लिलाव-सूचना

खालील नमूद कर्जदारांनी खाली विनिर्दिष्ट केल्यानुसार सोने दागिने/वस्तु गहाण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी हप्ते आणि थकबाकी रकमेची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे बँकेला थकीत रकमांची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता सूचना जारी करणे भाग पडले. तथापि, कर्जदार त्यांची थकबाकी भागविण्यास/परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे

बँकेच्या नावे तारण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव करणे भाग पडत आहे.								
वर वर्णन केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा खुला लिलाव येथे करण्यात येईल :-								
	देनांकः २७-ऑगस्ट-२०२० वेळः सकाळी ११.००			स्थळः संबंधित शा				
	एपीपी/एपीएसी	पक्षकाराचे नाव	राज्य	ठिकाण	उप ठिकाण	ढोबळ वज		
ı	-10-20-1 95120022	गावका गग विवास	пашка	मेंद्रक मंहर्ट	्रांश्रीन जर्म	991. /\		

दिनाकः २७-आगस्ट-२	०२० वळः सकाळा ११.००)	स्थळः सवाधत शा	खा आवार	
एपीपी/एपीएसी	पक्षकाराचे नाव	राज्य	ठिकाण	उप ठिकाण	ढोबळ वजन
जीएलएन१६७९९३२	रामकृष्ण एस तिवारी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	११५.८४
	,				
जीएलएन१५३२४२४	धवल एच वधन	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	५१९.१२
जीएलएन१५३२४१०	धवल एच वधन	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	80.08
जीएलएन१५०११७९	रत्नाबाई एम शिंदे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	३१.७८
	अनिल कांबळे				
जीएलएन१५४६५५०		महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	१०३.१४
जीएलएन१४६१४२७	अनिल कांबळे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	१९९.१९
जीएलएन१६६१८५५	मोहद. शाहिब वली अन्सारी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	१३४.५४
जीएलएन१६६१८६०	मोहद. शाहिब वली अन्सारी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	१२८.७०
जीएलएन१४७८४०७	नटराज बुछाया लिंगयात	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	२२.२५
जीएलएन१६८०७७२	महेश तुकाराम कोट्रे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	१३.७२
जीएलएन१३३०८५२	एकनाथ लक्ष्मण वरवाटकर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	३३.६३
जीएलएन१७२०८७७	अशफक गफर सयेद	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	६८.६२
जीएलएन१३५६६४६	सुरज राम्ब्रीज गुप्ता	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	28.88
जीएलएन१०१६३९५	असिफ जाफर चौहान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	८४.५६
जीएलएन१६४८६२०	प्रविण छगन धास	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	६९.३०
	रफिक सेख			अंधेरीकुर्ला	
जीएलएन१५३९२७०		महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई		30.66
जीएलएन१७४३९४८	योगेश विजय राठोड	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	९३.३०
जीएलएन१३३४९३३	परवीन नूरीस्लाम शैख	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	१२८.५०
जीएलएन१२९९४८०	बाबासाहेब नाना जाधव	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	६४.६३
		,		-	
जीएलएन१३३१५३५	बाबासाहेब नाना जाधव	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	अंधेरीकुर्ला	२०.०३
जीएलएन१४६५६३८	रामचंद्र कचरु कालन	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	२५५.५६
जीएलएन१६४७२२३	पंकज मोहन माली	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	२४४.९५
जीएलएन१६४७३९१	पंकज मोहन माली		सेंट्रल मुंबई	डोंबिवली	२५७.१९
		महाराष्ट्र			
जीएलएन१७८०५१७	अरुण रामभाऊ म्हात्रे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	४८२.१६
जीएलएन१४३९१४६	नेहा सुंदर भाटीया	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	३८.३१
जीएलएन१६६८०९९	नेहा सुंदर भाटीया	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	८२.१४
				डोंबिवली	
जीएलएन१७१४१६९	चेतन जिवराज दंड	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई		६०.७४
जीएलएन१६७४८२७	संदेश शांतारम अगारे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	१३८.७२
जीएलएन१५८१११३	प्रतिक लिलाधर भानुशाली	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	२३६.६७
जीएलएन१६३९०८७	विपिन पांड्ये	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	डोंबिवली	३९.००
जीएलएन१६८७५९५	शेखर एम शेट्टी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	६१.४९
जीएलएन१३९७१९९	सुशील कुमार सिंग	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	६१.५०
जीएलएन१७११८०३	चंद्रभान रामनारायण सिंग	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	१४५.२२
जीएलएन१२१४३८८	सय्येद अबुतालीब मन्सूर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	१३७.९२
	- 1		•		
जीएलएन१२३४९०५	शोभा सुरेश कोठारी	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	९२.०३
जीएलएन१७०१७३८	खान सकील सलिम	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	९३.६७
जीएलएन१६७५७०२	बाबु नायक	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	४१.६७
जीएलएन१५४९६७९	अमिर अत्तौल्ला सय्येद		सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	28.68
		महाराष्ट्र			
जीएलएन१४४५३२९	जफरुल हस्न मोहद. इरशाद खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	५३.०३
जीएलएन१२१९३५९	रोहिदास अत्माराम टेंबुलकर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	१९२.८१
जीएलएन१२३७१११	परवीन नूरीस्लाम शैख	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	८०.३४
जीएलएन१२३७३८६	परवीन नूरीस्लाम शैख	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	६६.७२
जीएलएन१४१६२०६	परवीन नूरीस्लाम शैख	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	१८५.६९
जीएलएन१२९१४३०	ज्योती रणजीत टुर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	११३.५६
जीएलएन१६९४४४६	विशाल सुभाष यादव	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	५७.६५
	-			घाटकोपर पू.	
जीएलएन१३९२८८४	रेश्मा नूरीस्लाम शैख	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई		७४.७०
जीएलएन१४४०९२२	शहाबुद्दीन खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	६३.४३
जीएलएन१४४५९९९	अमर शाह	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	घाटकोपर पू.	३४.५५
जीएलएन१३२०९५६	प्रशांत शिवाजी भोईर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	कल्याण	२३२.९२
जीएलएन१५४५७३३	सुनिल मोहन डोईफोडे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	कल्याण	२७.८८
जीएलएन१६५७०६१	तांकी राहीम अथेर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	कल्याण	९५.६२
जीएलएन१६५०१७६	तान्की राहीम अथेर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	कल्याण	४३.५३
जीएलएन१६५८३८०	अनब अथार तांकी			कल्याण	१५३.७५
		महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई		
जीएलएन१३२१ २५२	फातेमा एच मंदसौरवाला	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	४७४.६४
जीएलएन१५७६७१३	राहूल पी गोरे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	७९.२३
जीएलएन१७५२७९०	राहूल पी गोरे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	२०६.८७
जीएलएन१७०५०१८	यतिन सुशिल मांजरेकर	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	१२.६६
जीएलएन१६५१४०४	असगर अलि रझाक	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	२१.२४
जीएलएन१६२०१६३	कृती विध्युत गालीया	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	३८३.२७
जीएलएन१५९३०११	भरतकुमार बाबुलाल जैन	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	७०.५९
जीएलएन१३३९२९०	अनिल कुमार जैन	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई		१६६.८१
				मुलुंड	
जीएलएन१७२४९८१	प्रदीप नारायण निर्मल	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	४१.०६
जीएलएन१७११८७५	अजयकुमार राजदेव मिश्रा	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	२२.१०
जीएलएन१६४४६७९	बिजल अंकित शाह	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	मुलुंड	३०३.०५
जीएलएन१६४४६५०	बिजल अंकित शाह	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई		४०९.९१
				मुलुंड - स्रो	
जीएलएन१७४७५६५	राकेश किसनपाल सिंग	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	१४०.७०
जीएलएन१७४७६०४	राकेश किसनपाल सिंग	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	२४७.५३
जीएलएन१४९९९३९	शालीनी उदया माडा	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	२५४.७०
जीएलएन१४९९८६६	शालीनी उदया माडा	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	३१४.७३
जीएलएन१७२०१७२	राजेश देवराज पाटील	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	२०८.३१
जीएलएन१३४१०१७	अर्चना निलेश शेटे	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	२३४.७२
जीएलएन१६२१८४०	नयन हरमेंद्र गोहिल	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	७४.८१
जीएलएन१६२३१६६	लता रमेश नाईक	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	९७.६९
जीएलएन१७१८६४५	विकासकुमार रामचंद्र निशाद	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	४९.४१
जीएलएन१७२५४३८	विकासकुमार रामचंद्र निशाद	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	३१.५१
जीएलएन१६०५४५७	ताजुद्दीन युनुस खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	१४६.६०
जीएलएन१६०५३५०				ठाणे	२५७.१९
	ताजुद्दीन युनुस खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई		
जीएलएन१६०५२९२	ताजुद्दीन युनुस खान	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	ठाणे	२६६.४७
जीएलएन१६०५४३८	ताजृहीन यनस खान	महाराष्ट	सेंटल मंबई	ठाणे	२७४.६६

जीएलएन१४१७८२४ जगदीश पांड्रंग नाईक सेंट्रल मुंबई ठाणे मीड 900.37 बोलीदारांना लिलावाच्या दिवशी तपासणीकरिता त्यांचे मूळ छायांकित-ओळखपत्र, स्वाक्षरी आणि पत्त्याचा पुरावा त्यासह दोन सध्याचे फोटोग्राप्स सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बँक बोलीदारांस कोणतीही सूचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदलण्याचे वा लिलाव रद्द करण्याचे प्राधिकार राखून ठेवत आहेत

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ठाणे

ठाणे

ठाणे

२७४.६६

९२.६४

५५.७८

४३.८७

सेंट्रल मुंबई

सेंट्रल मुंबई

सेंट्रल मुंबई

सेंट्रल मुंबई

ग्राहकाच्या खात्यांमधून लिलावाच्या प्रक्रियेची रक्कम घेतली जाईल. बोलीची रक्कम खातेदाराच्या खात्यातील रकमेच्या आसपास नसल्यास सदर रक्कम ग्राहकाच्या बोलीतून घेण्याचे अधिकार बँकेकडे राखून ठेवले जातील. लिलावाच्या अटी आणि शर्तींसंबंधी कोणत्याही पुढील तपशील/सहाय्य/स्पष्टीकरणकरिता, तुम्ही श्री. अफ्फान पारकर ९७६९८९३२४१ येथे संपर्क साधणे आवश्यक आहे.

ताजुद्दीन युनुस खान

तेजल जयराम धनावडे

मोहम्मद खालिद खान

सुभाष राजाराम जोइल

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: L99999MH1987PLC042076 नोंदणीकत कार्यालयाचा पत्ता : डॉनियर हाऊस. ८ वा मजला. प्लॉट क्र. ए - ५०. रस्ता क्र. १. एमआयडीसी अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.

दूर. क्र. : ०२२ - ६८३४ ८१०० फॅक्स क्र. : ०२२ - ६८३४ ८३१३ ई-मेल आयडी : investor@donear.com वेबसाइट : www.donear.com

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सूचना

कोव्हिड - १९ महामारीचा उद्रेक तसेच कागदोपत्री प्रती पाठवण्यात येणाऱ्या अडचणी यांचा विचार करता कॉर्पोरे कामकाज मंत्रालय (''एमसीए'') व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (''सेबी'') यांनी विविध परिपत्रकांतर्ग सूचिबद्ध कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्याची परवानगी दिली आहे. कंपन्या कायदा, २०१३, त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ यांच्या तरतुदीअंतर्गत एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पाठवणे पुरेसे आहे.

आम्ही डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'')च्या भागधारकांना विनंती करीत आहोत की ज्यांनी आपला ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक अजूनही नोंदवलेला नाही त्यांनी ते इलेक्टॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात त्यांच्या डिपॉझिटर्र पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून डिपॉझिटरीकडे आणि कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') - मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३, महाराष्ट्र यांना लेखी विनंती सादर करून नोंदवावेत. आरटीए यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे संपर्क साधता येईल.

कंपनीने मर्यादित हेतूने कंपनीचा वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना (परोक्ष ई-मतदानाच्या निर्देशांसमवेत) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करण्याची प्रक्रियाही लागू केली आहे व सभासद तात्पुरत्या स्वरूपात त्यांचा ई-मेल पत्ता https://linkintime.co.in/Email/Reg/Email_Register.html येथे संपर्क साधून किंवा त्यांची वेबसाइट www.linkintime.co.in येथे Investor Services टॅब अंतर्गत "Email/Bank detail registration" शीर्षक निवडून व त्यात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकरण प्रक्रियेचे पालन करून अद्ययावत करू शकतात. ज्या सभासदांनी ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक यापूर्वीच योग्यरीत्या अद्ययावत केलेला असेल त्यांनी कोणतीही

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

दिनांक: २०.०८.२०२० साक्षी बजाज ठिकाण : मुंबई

मुकेश बाबू फायनान्शिअल सव्हिसेस लिमिटेड

सीआयएन : एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४ नों. कार्यालय : १११, मेंकर चेंबर्स III, २२३, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१

दः ०२२-२६२३२०५१, २२८४४०१५

वेबसाईट : www.mukeshbabu.com, ईमेल : secretarial@mukeshbabu.com भागधारकांना सूचना

(कंपनीच्या समभागधारकांच्या माहितीसाठी) इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) सस्पेन्स अकाऊंट मध्ये कंपनीच्या समभागांचे अनिवार्य हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदी सहवाचता सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (रुल्स) ला अनुसरून संबंधित भागधारकांनी सलग सात (७) किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधित लाभांशावर दावा केलेला नाही किंवा भागधारकांना तो प्रदान केलेला नाही असे समभाग (''असे शेअर्स'') कंपनीकडून इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ('ऑथॉरिटी') च्या डिमॅट अकाऊंटमध्ये हस्तांतरित केले जातील. रुल्स नुसार, कंपनीने हस्तांतरणाच्या नियत तारखे रोजीस सलग ७ (सात) किंवा जास्त वर्षे ज्यांचा हक्क दावा न करता पडून आहे त्या भागधारकांचे शेअर्स आधीच हस्तांतरित केले आहेत. रुल्सच्या अनुपालनांत, कंपनीने अशा लाभांशावर दावा करण्याकरिता भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर संबंधित भागधारकांना वैयक्तकरित्या कळवले आहे. कंपनीने तिची वेबसाईट www.mukeshbabu.com वर त्यांचा फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी - क्लायंट आयडी आणि हस्तांतरित व्हावयाच्या शेअर्सची संख्या सहीत अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील अपलोड देखील केले आहेत आणि ते रुल्स नुसार आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट कडे डिमॅट अकाऊंट मध्न शेअर्स हस्तांतरण/नक्कल शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी दिलेली पूर्याप्त सूचना समजावी.

अशा सर्व भागधारकांना याद्वारे वर्ष २०१२-१३ पासनच्या प्रदान न केलेल्या लाभांशावर दावा करण्यासाठीच्या विनंतीसह १८ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंटस - मे. लिक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडे एक अर्ज करण्यास सागण्यांत येते जेणे करून आयईपीएफ अकाऊंट कडे शेअर्स हस्तांतरित केले जाणार नाहीत. भागधारकांनी कृपया आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या त्यांच्या शेअर्सचे तपशील पडताळून पाहावेत.

जर अशा कोणत्याही भागधारकांनी १८ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यापूर्वी वरील लाभांशावर दावा केला नाही तर कंपनीला पुढे कोणतीही सूचना न देता सदर रुल्स अंतर्गत दिलेल्या प्रक्रियेनुसार आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये अशा शेअर्सचे हस्तांतरण करणे भाग पडेल. जे खालील प्रमाणे

i. प्रत्यक्ष स्वरुपांत धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात - आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये ते हस्तांतरित करण्याकरिता मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यात नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी करून कृपया ध्यानांत ठेवावे की, सध्या त्यांच्या नावांत नोंदणी असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपरक्राम्य समजली जातील.

ii. डिमॅट स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात डिपॉझिटरी पार्टिसिपंटसच्या मदतीने आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट च्या डिमॅट खात्यात थेट शेअर्स हस्तांतरित

भागधारकांना संदर्भित विषयी व रुल्सच्या बाबतीत कोणतीही चौकशी करायची असल्यास, कंपनीचे रजिस्ट्रार्स अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३. द्. ०२२-४९१८६०००, फॅक्स : ०२२-४९१८६०६०, ई-मेल आयडी iepf.shares@linkintime.co.in येते संपर्क साधावा.

मुकेश बाबु फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. साठी सही/-

म्थात्म मना मार्गात किंग्रत देगाम स्कूम मिळकतीचे निविदा नामा धनकोंचे

दिनांक : २० ऑगस्ट, २०२० मानसी दलाल ठिकाण : मुंबई कंपनी सेक्रेटरी

नोंदणी कार्यालयः ब्लॉक डी, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०००९८ ईमेलः cil@caprihansindia.com वेबसाईटः www.caprihansindia.com टेलिफोनः ०२२ २४९७ ८६६०/६१ सीआयएनः L29150MH1946PLC004877

कंपनीच्या भागधारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १२४(६) आणि ७ सप्टेंबर २०१६ पासून प्रभावी इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिटिंग, टान्सफर ॲण्ड रिफंड रुल्स २०१६) च्या तरतुदीनुसार सात क्रमवार वर्षे किंवा अधिक करिता रोख न केलेल्या किंवा दावारहित लाभांशाचे शेअर्स हे कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १२५ अंतर्गत भारत सरकारद्वारे स्थापित फंड, इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)कडे हस्तांतरित

त्यामुळे सन २०१२-२०१३ पासून सुरू होणाऱ्या मागील सात वर्षाकरिता दावारहित/रोख केलेल्या लाभांशाच्या संदर्भातील सर्व शेअर्से वरील नमुद रुल्सनुसार आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरित करायचे

ज्या भागधारकांनी सन २०१२-२०१३ पासून त्यांच्या लाभांशाचा दावा केलेला नाही ते दावारहित लाभांशाकरिता वैध दावा करण्यासाठी आणि पुढील तपशिलासाठी २९ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा पूर्वी आमचे आरटीए मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०००८३, फोन क्र. (०२२) ४९१८६२७० ईमेलः iepf.shares@linkintime.co.in यांना लिह शकतात किंवा संपर्क करू शकतात.

२९ ऑक्टोबर, २०२० रोजी किंवा पूर्वी वैध दावा न केला गेल्यास रोख न केलेल्या/दावारहित लाभांशाच्या संदर्भातील शेअर्स समुचित तारखेस आयईपीएफ सस्पेन्स खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात

कंपनीने सन २०१२-२०१३ ते २०१८-२०१९ करीता त्वरित लाभांशाचा दावा करण्याचा त्यांना सल्ला देण्यासाठी सन २०१२-२०१३ पासून सुरू होणाऱ्या सात क्रमवार वर्षाकरिता ज्यांचा लाभांश दावारहित आहे अशा भागधारकांच्या उपलब्ध पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्ट/स्पीड पोस्ट मार्फत वैयक्तिक सूचना पाठविल्या आहेत. सन २०१२-२०१३ करिता रोख न केलेला लाभांश अगोदरच आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे.

पृढे इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिटिंग, टान्सफर ॲण्ड रिफंड रुल्स, २०१६) च्या नियम ६(३) अनुसार नाव, पत्ता, फोलिओ नंबर, डीमॅट खाते नंबर आणि हस्तांतरणासाठी नियत शेअर्सच्या संखेचा तपशिल समाविष्ट विवरणपत्र भागधारकांनी योग्य कार्यवाही करण्यासाठी आमची वेबसाईट www.caprihansindia.com वर उपलब्ध आहे.

जर संबंधित भागधारक आयईपीएफकडे हस्तांतर केल्यानंतर शेअर्सच्या दाव्यासाठी इच्छक असतील तर सदर रुल्स अंतर्गत विहित नुसार ई-प्रपत्र क्र. आयईपीएफ-५ भरून आयईपीएफकडे वेगळा अर्ज करावा

लागेल जो आयईपीएफ वेबसाईट म्हणजेच www.iept.gov.in उपलब्ध आहे. कॅप्रिहान्स इंडिया लिमिटेड करिता

ठिकाणः मुंबई दिनांकः १९ ऑगस्ट २०२०

प्रितम पॉल कंपनी सचिव

इडो अमाईन्स लिमिटेड

सीआयएन : एल ९९९९एम एच १९९२पीएलसी ०७००२२ नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू - ४४, फेज २, एम आय डी सी, डोंबिवली (पूर्व) जिल्हा - ठाणे ४२१ २०४. दूरध्वनी क्रमांक : ९१ २५१ २८७१३५४ / २८७०९४१ / २८७३५२९ / २८७०९३९

फॅक्स : ९१ २५१ २८७ १६३५ / २८७ १६६६ संकेतस्थळ : www. indoaminesltd.com ईमेल आयडी : shares indoaminesltd.com

(कंपनीच्या समभागधारकांसाठी) विषय: समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण

याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ कलम १२४ मधील तरतुदी आणि अन्य तरतुदी, सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (अकौंटिंग, ऑडिट, अँड रिफंड) नियम २०१६ नियम ६, आणि त्यात अधिसूचना दिनांकीत २८ फेब्रुवारी २०१७, आणि १६ ऑकटोबर २०१७ तसेच वेळोवेळी केलेल्या अन्य सुधारणा (नियम) ज्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केल्या आहेत, यांना अनुसरून, कंपनीचे असे समभाग, ज्यांच्या लाभांशावर गेली सलग ७ वर्षे किंवा त्याहन अधिक काळ दावा करण्यात आलेला नाही किंवा ज्या समभागांवरील लाभांश अदा करण्यात आलेला नाही अशा समभागांचे. कंपनीकडन गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ प्राधिकरणच्या) डिमॅट खात्यात स्थानांतरण करण्यास पात्र आहेत.

खालील प्रमाणे नमूद केलेले सर्व समभाग, ज्यांच्यावरील लाभांश गेली सलग सात वर्षे किंवा त्याहन अधिक काळ अदा करण्यात आलेला नाही/त्यावर दावा करण्यात आलेला नाही, (सदरील समभाग) म्हणजेच वित्तीय वर्ष २०१२- १३ पासून अदा करण्यात आलेला नाही, असे समभाग नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

नियमात नमुद केलेल्या आवश्यकर्तनुसार, ज्या समभागधारकाचा लाभाश २०१२- १३ पासून गेली सलग सात वर्ष दावारहित आहे आणि नियमानुसार ज्यांचे समभाग आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. अशा सर्व समभागधारकांना, लाभांशावर दावा करण्याचा सल्ला देण्यासाठी, अशा समभागधारकांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर कंपनीने कुरिअरच्या माध्यमातून व्यक्तिशः संपर्क साधला आहे. ज्या समभागधारकांनी वर्ष २०१२- १३ पासून लाभांशावर दावा केलेला नाही असे समभागधारक कंपनी किंवा

कंपनी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) मेसर्स बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी १ ला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओऍसिस समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०५९, महाराष्ट्र, भारत यांच्याशी किंवा investorbigshareonline.com या इ मेल पत्त्यावर दूरध्वनी क्रमांक : ०२२ - ६२६३ ८२०० येथे २० ऑकटोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी संपर्क साधावा.

यासंदर्भात २० ऑकटोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी आलेल्या सर्व विनंत्यावर कंपनीकडून लागू असलेले कायदे आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांच्या अनुसार कार्यवाही करण्यात येईल, जर वैध दावे करण्यात आले नाहीत , तर ज्या समभागांच्या लाभांशावर २० ऑकटोबर २०२० पर्यंत दावा करण्यात आलेला नाही किंवा लाभांश अदा करण्यात आलेला नाही, असे समभाग, कंपनी कोणतीही पुढील पूर्वसूचना न देता आयईपीएफ नियमानुसार सदरील समभाग आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित करील

त्याचप्रमाणे, कायद्याच्या नियम ६ (३) अनुसार, कंपनीने अशा सर्व समभागधारकांची यादी आणि त्यांचा सर्व तपशील आणि आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित होण्यास पात्र असलेले समभाग यांचा तपशील कंपनीचे संकेतस्थळ www. indoaminesltd.com येथे अपलोड केला आहे. संबंधित समभागधारक, ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत, आणि ज्यांचे समभाग आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत, त्यांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनी मूळ समभाग प्रमाणपत्रांच्या बदल्यात इप्लिकेट समभाग प्रमाणपत्रे जारी करील आणि मूळ समभाग प्रमाणपत्रे जी समभागधारकांच्या नावे नोंदणीकृत आहेत ती आपोआप रद्द होतील आणि ती नॉन निगोशिएबल असतील. ही माहिती जी कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे ती, नियमानुसार समभागांच्या आयईपीएफ खात्यात हस्तांतरणाच्या उद्देशासाठी कंपनीकडून डुप्लिकेट समभाग प्रमाणपत्रे जारी करण्यासंदर्भात योग्य ती सूचना मानावी. सभासदांना याद्वारे माहिती देण्यात येते की, दावा न केलेला लाभांश आणि नियमानुसार आयईपीएफ कडे स्थानांतरित केलेले समभाग किंवा त्या समभागांवर मिळणारे भविष्यकालीन लाभ असल्यास, यांच्यासंदर्भात कंपनीकडे कोणताही दावा करता येणार नाही आणि त्यांवर आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे नियमात नमूद केलेल्या

प्रक्रियेचा अवलंब करून दावा करता येईल. कोणतीही शंका असल्यास किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास, संबंधित समभागधारक कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि

	शेअर ट्रान्स्फर एजंट्स यांच्याशी खालील प्रमाणे नमूद केलेल्या पत्त्यावर संपर्क साधू शकतात.							
	इंडो अमाईन्स लिमिटेड	बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड						
	पत्ता : डब्ल्यू – ४४, एम आय डी सी, फेज २, डोंबिवली (पूर्व) जिल्हा – ठाणे ४२१ २०३, महाराष्ट्र, भारत	पत्ता : १ ला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओऍसिस समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०५९, महाराष्ट्र, भारत						
I	इ मेल : sharesindoaminesltd.com	इ मेल investorbigshareonline.com						

दूरध्वनी क्रमांक : ०२५१ २८७१३५४ / २८७०९४१ 🛚 दूरध्वनी क्रमांक : ०२२ – ६२६३ ८२०० इंडो अमाईन्स लिमिटेड करिता

कर्जरार/ शकीत कर्ज रक्कम

दिनांक: २० ऑगस्ट २०२० स्थळ : डोंबिवली

स्वाक्षरी / तृप्ती शर्मा कंपनी सेक्रेटरी



बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (स्थापना १९३९) (मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक)

नोंदणीकृत मुख्यालयः झैन जी. रंगुनवाला बिल्डिंग, ७८, मोहम्मदअली रोड, मुंबई-४०० ००३ फोन : ०२२-२३४२५९६१-६४/०२२-२३११४८००, खाते शिळकीच्या चौकशी करिता मिस्ड कॉल : ९५१२००४४०६ टोल फ्री क्र. : १८०० २२० ८५४, आयएफएससी कोड : UTIB0SBMCB1

स्थावर मिळकतीची लिलाव विक्री

''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' खालील मिळकतीच्या खरेदीकरिता जनता/इच्छुक बोलीदारांकडून मोहोरबंद प्रस्ताव/निविदा मागविण्यात येत आहेत, जी आता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) नुसार **बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लि.** च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष कब्जात आहे.

स्थावर मत्ता	राखाव ।कमत	इसारा रक्कम	ामळकताच	ानावदा	तारण वनकाच	कजदार/	थकात कज स्वकम	ानावदा/ प्रस्ताव	ш
मिळकतीचे			निरीक्षण	उघडण्याची	नाव आणि	गहाणदाराचे नाव		सादर करण्याची	П
वर्णन				तारीख आणि	पत्ता			तारीख, वेळ आणि	П
				वेळ				ठिकाण	П
प्लॉट क्र. १४-	₹.	₹.	२९.०८.२०२०	१०.०९.२०२०	बॉम्बे	श्री. हमीद कांचे	१५.०५.२०१९ रोजीस	मोहोरबंद निविदा/	ı
१५, टीपी/	१५०,००,०००/-	१५,००,०००/-	स. ११ ते दु. ४	रोजी	मकँटाईल	(प्रोप्रायटर) मे.	₹.	प्रस्ताव हे बॉम्बे	П
एलओ/झेड-				दु. ४	को-ऑप.	जितेंद्र मेटल	१२,०६,४२,८६७.००	मर्कंटाईल को-ऑप.	П
१६९१ सीटीएस,				9	बँक लि.,	इंडस्ट्रिज शिव	सह प्रदानापर्यंत	बँक लि., ७८	П
नाहुर गाव,					मुख्यालय	अपार्टमेंट, फ्लॅट	१६.०५.२०१९ पासूनचे	मोहम्मदअली रोड,	П
रॅलिवुल्फसमोर,					७८, मोहम्मद	क्र. ९, २ रा	पुढील व्याज +	मुंबई-४०० ००३ येथे	ı
मुलुंड पश्चिम,					अली रोड,	मजला, ठाणे	कायदेशीर प्रभार	०९.०९.२०२० रोजी	ı
मुंबई- ४०००८०					मुंबई-४००	बेलापूर रोड,		किंवा पूर्वी प्राधिकृत	П
येथे स्थित गाळा					००३	टकोली मस्जिद		अधिकाऱ्याकडे सादर	П
क्र. ११,						जवळ, कळवा,		करणे आवश्यक आहे.	ı
तळमजला, अनुपम	Ŧ					जिल्हा ठाणे			П
इंडस्ट्रियल इस्टेट									
क्र. २,									

''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' खालील मिळकतीच्या खरेदीकरिता जनता/इच्छुक बोलीदारांकडून मोहोरबंद प्रस्ताव/निविदा मागविण्यात येत आहेत, जी आता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) नुसार **बॉम्बे मर्कंटाईल को–ऑपरेटिव्ह बँक लि.** च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष कब्जात आहे.

१. खरेदीदाराने मिळकतीशी संबंधित मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार, हस्तांतर प्रभार, किरकोळ खर्च, सर्व सांविधिक थकबाकी, कर आणि दर, विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही

देणी याच्या संबंधित सर्व खर्च करायचा आहे. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल. २. प्राधिकत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा नाकारणे आणि/किंवा निविदा उघडणे किंवा विक्री निश्चितीची तारीख पढे ढकलण्याचा हक्क राखन

ठेवला आहे.

३. गहाणवटदार/कर्जदार हे संभाव्य बोलीदार/प्रस्तावदार आणू शकतात आणि तसेच १०.०९.२०२० रोजी दु. ४.०० वा. प्रस्ताव उघडतेवेळी हजर राह् शकतात.

४. बोलीदार/प्रस्ताव मिळकतीचे निरीक्षण करणे आणि तसेच त्यांची इच्छा असल्यास नामाधिकार विलेख तपासणे सुद्धा आवश्यक आहे. यशस्वी बोलीदार/प्रस्तावदारानी त्वरित बोली रकमेच्या २५% आणि उर्वरित ७५% निविदा उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे.

६. यशस्वी बोलीदाराने सदर स्थावर मिळकतीशी संबंधित कोणतीही थकबाकी/भाराच्या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी स्वतःच्या स्तोत्राद्वारे खात्री करावी आणि यशस्वी बोलीदार हे विक्री अंतर्गत मिळकतीच्या संदर्भातील कोणतेही प्रभार, धारणाधिकार, भार, मिळकत कर, शासकीय थकबाकीसाठी जबाबदार राहतील

७. भार काही असल्यास : अनुपम उद्योग को.ऑप. प्रिमायसेस सोसायटी लि. ची थकबाकी रु. ५६.५० लाख सह काही असल्यास सोसायटीची सांविधिक थकबाकी यशस्वी खरेदीदाराने भरायची आणि सोसायची आहे.

८. यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत बोली रकमेच्या ७५% रक्कम चुकती करण्यात कसूर केल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल.

९. स्थावर मिळकतीची विक्री किंमत रु. ५०,००,०००.०० आणि वरील असल्यास प्रस्ताव बोली रकमेच्या १% दराने लागू टीडीएस यशस्वी बोलीदाराने भरायचा आहे.

१०. राखीव किंमतीच्या खालील निविदा दरपत्रक विचारात घेतले जाणार नाही.

सरफैसी ॲक्ट च्या नियम ८ (६) अन्वये सांविधिक सूचनाः सदर तुमची थकबाकी पूर्ण न केल्यास वरील नमूद तारखेस तारण मत्तेच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून विक्री करण्याबाबत सरफैसी ॲक्ट २००२ च्या नियम ८ (६) अन्वये वरील कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सुद्धा सूचना आहे. तुम्हाला लिलाव

विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीची विक्री करण्यात येईल आणि उर्वरित

आपला स्नेहांकित

(अबुझार रिझवी)

प्राधिकृत अधिकारी

दिनांकः २१.०८.२०२०

थकबाकी काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

ठिकाणः मुंबई

epaper. freepressiournal in